

FIRST INFORMATION REPORT**(Under Section 154 Cr.P.C.)**

प्रथम खबर अहवाल

(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): ठाणे शहर**P.S.(ठाणे):** डायघर**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 1124**Year (वर्ष):** 2024**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 22/06/2024 12:56

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय दंड संहिता १८६०	३७९

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**1. Day(दिवस):** शनिवार**Date From (दिनांक पासून):** 22/06/2024**Time Period** पहर 2**Date To (दिनांक पर्यंत):** 22/06/2024**(कालावधी):****Time From (वेळेपासून):**

04:00 बजे

Time To (वेळेपर्यंत):

05:00 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**Date (दिनांक):** 22/06/2024**Time (वेळ):** 12:00 बजे**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):****Entry No. (नोंद क्र.):** 026**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 22/06/2024 12:50 बजे**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी**5. Place of Occurrence (घटनास्थळ):****1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

दक्षिण, 2.5 किमी

Beat No. (बिट क्र.):**(b) Address (पत्ता):** प्रदिप पाटील यांची चाळ, पिंपरी, पो दहीसर, ताजि ठाणे,**(c) In case, outside the limit of this Police Station, then****(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):****Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):****District(State) (जिल्हा(राज्य)):**

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):(a) **Name (नाव):** राजबहादुर बेचुदयाल मौर्या(b) **Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :**(c) **Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष):** 1979(d) **Nationality (राष्ट्रीयत्व):** भारत(e) **UID No. (यु.आय.डी. क्र.):**(f) **Passport No. (पारपत्र क्र.):****Date of Issue (दिल्याची तारीख):****Place of Issue (दिल्याचे ठिकाण):**(g) **ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)**

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	प्रदिप पाटील यांची चाळ, पिंपरी, पो दहीसर, ताजि ठाणे, डायघर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	प्रदिप पाटील यांची चाळ, पिंपरी, पो दहीसर, ताजि ठाणे, डायघर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):**(j) Phone number (फोन नं.):****Mobile (मोबाइल नं.):****7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या / संशयीत / अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु.))
1	इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान	मोबाइल फोन	रेड मी कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाइल, त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिम कार्ड नं.	7,000.00

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
			8424981899 असून त्याचा आय	

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

7,000.00

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

जबाब दिनांक:- 22/06/2024

मी राजबहादुर बेचुदयाल मौर्या, वय 45 वर्षे, धंदा- पान टपरी, राह. रूम नं. 1, प्रदिप पाटील यांची चाळ, पिंपरी गाव, पो. दहीसर, ता. जि. ठाणे, मुळ गाव - नेवासपूर, महादेव जमुनी, पो. लालनगर सिपाहिया, ता. तुलसीपुर, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश, मो.नं. 8424981899 समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब देतो की,

मी वरीलप्रमाणे असून वर नमूद पिंपरी गाव येथील पत्त्यावर 15 वर्षांपासून पत्नी राणीदेवी, वय 32 वर्षे, दोन मुले व 3 मुली व माझा भाचा मंगलदेव बरकऊ मौर्या यांच्यासह राहतो. माझी दहीसर मोरी नाका येथे खुशबु पान शॉप या नावाने पान टपरी आहे. त्यातून मिळणा-या उत्पन्नावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

दिनांक 21/06/2024 रोजी मी रात्री 10.30 वा. च्या सुमारास पान टपरी बंद करून घरी जाऊन 11.30 वा. च्या सुमारास जेवण करून झोपलो. त्यावेळी मी माझा मोबाईल माझ्या उशाजवळ ठेवला होता. दिनांक 22/06/2024 रोजी सकाळी 04.00 वा. च्या सुमारास माझा भाचा पान टपरी उघडण्यासाठी घरातून गेला. त्याने जाताना घराचा दरवाजा अर्धवट ओढून घेतला होता. त्यावेळी मी पण उठलो होतो व मोबाईल पाहिला होता. त्यानंतर मी पुन्हा झोपलो व सुमारे 05.00 वा. च्या सुमारास उठल्यावर पाहिले असता, माझा मोबाईल मिळून आला नाही. माझा भाचा सकाळी 04.00 वा. च्या सुमारास पान टपरी उघडण्यासाठी गेल्यानंतर 05.00 वा. च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझ्या घरात अर्धवट उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून माझा मोबाईल चोरून नेल्याची माझी खात्री झाली आहे. माझ्या चोरीस गेलेल्या मोबाईलचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. 7,000/- रु. कि. चा रेड मी कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल, त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिम कार्ड नं. 8424981899 असून त्याचा आय.एम.ई.आय. नंबर 866042061303744 व 866042061303751 असा आहे, जु.वा.किं.सु.

तरी दिनांक 22/06/2024 रोजी सकाळी 04.00 ते 05.00 वा. च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझ्या राहत्या घराच्या अर्धवट उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून माझ्या उशाजवळ ठेवलेला वरील वर्णनाचा व किमतीचा मोबाईल माझ्या संमती शिवाय लबाडीने चोरून नेला आहे म्हणून माझी अज्ञात चोरटयाविरुद्ध तक्रार आहे.

माझा वरील जबाब संगणकावर मराठीत टंकलिखित केला असून तो मला वाचून हिंदीतून समजावून सांगितला. तो. माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर व खरा आहे.

समक्ष हा जबाब दिला.

पोलीस ठाणे अंमलदार
शिल डायघर पो.स्टे., ठाणे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

GOVIND YOGRAJ PATIL

Rank (पद): HC (Head Constable)

No.(क्र.):

to take up the investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court

(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): SANDIPAN NILKANTH

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): CBMH75614

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला

जोडपत्र): Physical features, deformities and other details of the

(If known / seen)(संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/ वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1						चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोशाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoder ma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)